

महाराष्ट्र शासन

क्रमांक:-संकिर्ण०३१९/प्र.क्र.३२/१३स,
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ११ एप्रिल, २०१९

- संदर्भ-** १) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३कक
२) सचिव, राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरण, पुणे यांचे पत्र क्र. रासनिप्रा/कक्ष
क्र.१०/निवडणुक/मार्गदर्शन/३१८६/२०१९ दि. १४.३.२०१९.

आदेश :-

ज्याअर्थी; महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कब मधील तरतुदीनुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे अधिक्षण, संचालन व नियंत्रण यांची जबाबदारी राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणावर सोपविलेली असून उक्त कलमाच्या उपकलम (१) नुसार सहकारी संस्थांच्या समितीच्या सार्वत्रिक निवडणुका, नैमित्तिक पद व समिती सदस्यांच्या पदाधिकारी यांच्या निवडणुका निवडणुक राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणामार्फत घेण्यात येतात त्यानुसार सद्यस्थितीत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुक राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणामार्फत प्रक्रिया सुरु आहेत; आणि

ज्याअर्थी, १७ व्या लोकसभा निवडणुकीकरीता भारत निर्वाचन आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला असून दि.१०/०३/२०१९ पासून आदर्श आचारसंहिता सुरु झालेली असल्याने, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३कक मधील तरतुदीनुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलणे आवश्यक असल्याची शासनाची खात्री झाली आहे; आणि

ज्याअर्थी, टंचाई, अवर्षण, पूर, आग, व इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा पावसाळा किंवा लोकसभा निवडणुक कार्यक्रम हा कोणत्याही संस्थेच्या किंवा वर्गाच्या निवडणुकीच्या वेळेत येत असल्यामुळे, राज्य शासनाच्या मते कोणतीही संस्था किंवा संस्थेचा वर्ग यांच्या निवडणुका घेणे लोकहिताचे नसेल अशा कारणास्तव सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे कोणत्याही संस्थेच्या किंवा संस्थां वर्गाच्या निवडणुका एका वेळी सहा महिन्यापेक्षा अधिक नसेल इतक्या कालवधीपर्यंत ढकलण्याचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३कक नुसार शासनास अधिकार प्राप्त आहे; आणि

ज्याअर्थी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३कक अन्वये शासनास प्राप्त असलेल्या अधिकारानुसार १७ व्या लोकसभा निवडणूकीकरीता भारत निर्वाचन आयोगाने लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केलेला असून, दि.१०/०३/२०१९ पासून आदर्श आचारसंहिता सुरु झालेली आहे. ही बाब विचारात घेऊन ज्या सहकारी संस्थांचा नामनिर्देशनाचा टप्पा सुरु झाला आहे त्याचप्रमाणे ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूका घेण्याबाबत मा. उच्च न्यायालयाने निश्चित आदेश दिले आहेत, अशा सहकारी संस्था वगळून महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ मधील नियम ४ मध्ये नमूद केलेल्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या तसेच पदाधिका-यांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून दिनांक ३१ मे २०१९ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०४११११०६१६०३०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अनिल ज.चौधरी)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. सहकार आयुक्त निबंधक, सहकारी संस्था पुणे.
२. सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे.
३. साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, साखर संकूल, शिवाजी नगर, पुणे
४. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे.
५. संचालक, हातमाग व वस्त्रोद्योग महाराष्ट्र राज्य, नागपूर
६. सर्व जिल्हाधिकारी
७. सर्व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था.
८. सर्व जिल्हा उपनिबंधक सर्व सहकारी संस्था
९. निवडनस्ती-१३स.